

Date: 12th November, 2024

To,
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001
Scrip Code: 514322

Sub: Newspaper advertisement of Un- Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024 pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Reference: Kamadgiri Fashion Limited Scrip Code: 514322

Dear Sir/Madam,

This is to inform you that at the meeting of the Board of Directors of the Company held on Saturday, 09th November, 2024 at 202/ 2nd Floor, Rajan House, Appasaheb Marathe Marg, Mumbai, Maharashtra, India - 400025 the Board of Directors of the Company considered and approved the Un-Audited Financial Results for the Second Quarter and Half Year Ended 30th September, 2024.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company has also published an advertisement in the "Business Standard" (English Language) and "Mumbai Lakshadweep" (Marathi Language). The copies of e-paper advertisements are enclosed herewith.

This information is disseminated as per the applicable Listing Regulations. Kindly take the same on record.

Thanking You, Yours Faithfully,

For Kamadgiri Fashion Limited

Siddhant Singh Company Secretary Cum Compliance Officer

KAMADGIRI FASHION LIMITED

CIN: L17120MH1987PLC042424

Office No. 202/ 2nd Floor, Rajan House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai- 400025 Tel No. 22-66662904 Email ID: cs@kflindia.com STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (F in Lakh)

					(v u)	
	Quarter Ended			Year to date figures for current period ended		
30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024	
	(Unaudited)		(Unai	(Audited)		
4403.25	4631.49	5479.71	9034.73	10520.43	21760.03	
60.90	14.65	5.33	75.55	9.34	511.70	
29.40	21.82	(150.07)	51.21	(392.88)	(177.12)	
24.97	15.06	(119.46)	40.02	(270.44)	(140.90)	
25.66	15.74	(112.25)	41.38	(258.31)	(143.61)	
586.94	586.94	586.94	586.94	586.94	586.94	
0.43	0.26	(2.04)	0.68	(4.61)	(2.40)	
0.43	0.26	(2.04)	0.68	(4.61)	(2.40)	
	29.40 24.97 25.66 586.94	30-09-2024 30-06-2024 (Unaudited) 4403.25 4631.49 60.90 14.65 29.40 21.82 24.97 15.06 25.66 15.74 586.94 586.94 0.43 0.26	30-09-2024 30-06-2024 30-09-2023 (Unaudited) 4403.25 4631.49 5479.71 60.90 14.65 5.33 29.40 21.82 (150.07) 24.97 15.06 (119.46) 25.66 15.74 (112.25) 586.94 586.94 586.94 0.43 0.26 (2.04)	30-09-2024 30-06-2024 30-09-2023 30-09-2024	30-09-2024 30-06-2024 30-09-2023 30-09-2024 30-09-2023 30-09-2024 30-09-2023 (Unaudited) (Unaudited)	

Notes: The Above financial Result of a Quarterly Financial Result filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/2016 dated July 5, 2016. The Full format of the financial Result for the quarter ended 30th September 2024 and Explanatory Notes are available on the stock exchange website at www.bseindia.com and on the company's website at https: /www.kflindia.com By order of the Board

> For Kamadgiri Fashion Limited Pradip Kumar Goenka **Chairman & Managing Director**



Place: Mumbai Date: 09th November, 2024

SNOWMAN LOGISTICS LIMITED

CIN: L15122MH1993PLC285633 | Regd. Office: Plot No. M8, Taloja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Corporate Office: Wing B of 4th Floor, Prius Platinum, Saket District Centre, Saket, New Delhi - 110017 | **Website:** www.snowman.in **Email:** investorrelations@snowman.in | **Tel:** +91 11 40554500

PART-I			(IN	R in Lakhs exclud	ling Earnings per	share data)	
			Quarter ended		Half yea	r ended	Year ended
Sr. No.	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	14,344.67	14,022.56	12,401.99	28,367.23	25,278.58	50,337.09
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	84.24	251.57	465.60	335.81	1,086.90	25,24.65
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	84.24	251.57	465.60	335.81	1,086.90	2,524.65
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	61.45	178.98	292.88	240.43	631.05	1,270.77
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	62.35	155.32	313.17	217.67	620.88	1,314.28
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each per equity share)	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year)						25,097.06
8	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	- Basic Rs.	0.03	0.11	0.18	0.14	0.38	0.76
	- Diluted Rs.	0.03	0.11	0.18	0.14	0.38	0.76

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the web-sites of the Stock Exchange www.nseindia.com and www.bseindia.com and the listed entity (www.snowman.in)

On behalf of the E

Prem Kishan Dass Gupta

Place: New Delhi

Format C-1

(for candidate to publish in Newspapers, TV)

Declaration about criminal cases

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No.536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate - BHASKAR BUDHAJI PARAB

9A/601, NEW DINDOSHI NISARG CHS LTD., NEW DINDOSHI MHADA COMPLEX, MALAD (EAST), MUMBAI-400097.

Name of political party: MAHARASHTRA NAVNIRMAN SENA

Name of Election: MAHARASHTRA LEGISLATIVE ASSEMBLY- 2024

Name of Constituency: - 159-DINDOSHI

I BHASKAR BUDHAJI PARAB, a candidate for the abovementioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

(A) Pending criminal cases								
SI. No.	Name of Court	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Acts concerned and brief description of offences(s)				
1	DINDOSHI SESSION COURT, MUMBAI	Case No. 101/2020	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. SECTION 353, 427, 34 IPC, MV ACT SEC. 185 (INTERRUPTION IN PERFORMING PUBLIC SERVICE OF PUBLIC SERVENT).				
2	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 1968/PW/12	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 143, 144, 147, 148, 149, 323, 324, 452, 504, 506 IPC. (UNLAWFUL ASSEMBLY & CAUSING HURT TO A PERSON).				
3	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 493/PW/2015	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 34 IPC (CAUSING HURT TO A PERSON).				
4	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 2558/PW/2016	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 141, 142, 143, 145, 148, 149, 151, 152, 153, 332, 504, 506, 427, 118. MPA 37(1) A (UNLAWFUL ASSEMBLY AND CAUSING HURT TO PUBLIC SERVENT).				
5	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 3667/PW/2019	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 365, 387, 323, 34 IPC (WRONGFULLY CONFINED TO A PERSON & EXTORTION).				
6	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 226/PW/2017	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 506(2), 142,143, 147 IPC (UNLAWFUL ASSEMBLY AND CAUSING HURT TO A PERSON).				
7	ADDL. M. M. BORIVALI COURT, MUMBAI	Case No. 2202/PW/2016	The Case is still under consideration before Hon'ble Court	U/s. 323, 324, 504, 34 IPC (CAUSING HURT TO A PERSON).				
(B) Details about cases of conviction for criminal offences								

(B) Details about cases of conviction for criminal offences

SI. No	Name of Court & date(s) of order(s)	Description of offence(s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed		
1.	Nil	Nil	Nil		
2.	Nil	Nil	Nil		

 * In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of name of constituency.



ZONAL OFFICE: RATNAGIRI ZONE SHIVAJINAGAR RATNAGIRI 415639

STAR MEGA E AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES **UNDER SARFAESI ACT 2002**

E Auction sale notice for sale of Immovable Assets under the securitization and reconstruction of financial assets and enforcement of security interest act 2002 read with rrovision to Rule 8(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. Notice is hereby given to public in general & in particular to following Borrower(s)/ Guarantor(s) that the below mentioned Immoveable properties mortgaged/hypothecated to bank of India (Secured Creditor), the Symbolic and Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of India will be sold on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" AND "WHATEVER THERE IS CONDITION" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets Mortgaged to Bank of India from the respective borrower(s)/Guarantor(s). The Reserve Price and Earnes

C-	Name of the	No. of	Details of Immership properties to be	Datails of hanks	Possession	Minimum	EMD	Data 9
Sr. No.	Name of the borrower/ Guarantor/Owner/ Partner/Mortgagor of the Property	No. of properties	Details of Immovable properties to be sold	Details of banks dues	Possession	Minimum Reserve Price in lakhs	EMD in lakhs	Date & Time of I Auction
	BANK OF INC		L BRANCH, 1ST FLOOR, GRAMPANCHAYA ized Officer: Mr. Sarfaraz G Patel, Chief M				TNAGIRI	
1	Mr. Santosh	1	1BHK Flat No. 206, Second Floor,	Contractual Dues:	Physical	12.41	01.24	13.12.202
	Balkrishna Pawar		'Adhiraj Apartment', Off Malan Road & near ZP Road, Gat No. 1(A)1, Shrungartali, Tal. Guhagar, Dist Ratnagiri, Carpet Area- 460 Sq.ft. Owned by Mr Santosh Balkrishna	Rs. 12.79 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of				From 11 AM to 5 PM
2	Mrs. Shivani Santosh Pawar	1	Pawar (Borrower-Mortgagor). 1 RK flat No 101, 1st Floor, Adhiraj Apartment, off Malan Road & Near ZP Road, Gat No 1(a)1, Shringartali, Tal Guhagar, Dist Ratnagiri, Built up area 500 Sq Ft, Owned by Mrs Shivani Santosh Pawar (Borrower-Mortgagor)	NPA i.e. 31.08.2019 Contractual Dues: Rs. 05.57 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 29.03.2024	Symbolic	09.33	00.93	13.12.202 From 11 AM to 5 PM
			IA, KURDHUNDA BRANCH, AP KURDHUN	,	,			
3	Mrs. Shobha	Author 1	ized Officer: Mr R D Kujur, Chief Manager 1 BHK residential Flat No. 301, 3rd	Contractual Dues:	Physical	07.75	00.78	13.12.202
J	Chandrakant Waghate	1	Floor, Nandadeep Building, S No. 57/B29, Karwanchiwadi, Tal & Dist Ratnagiri, Admeasuing 489 Sq Ft (Built up) Owned By Mrs Shobha Chandrakant Waghate (Borrower- Mortgagor)	Rs. 14.10 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 29.06.2021	riiysicai	07.73	00.78	From 11 AM to 5 PM
			OF INDIA, MARUTI MANDIR BRNACH, GO					•
4	Mr. Babaso Kisan	Authorize 1	d Officer: Mr Anant K Dige, Chief Manag 1 BHK Flat No. 203, Second Floor,	er – Zonal office - Rath Contractual Dues:	Symbolic	12.03	01.20	13.12.202
	Kasture		'C' Wing, 'Ajawa Estate', S.No.61, Hissa.No.2/1/5/7, Hanuman Nagar, Madhaliwadi (within Grampanchayat Limit of Madhaliwadi), Tal. & Dist. Ratnagiri. Built up area: 600 Sq ft, Owned by Mr Babaso Kisan Kasture (Borrower-Mortgagor)	Rs. 14.01 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 31.05.2019	-,,,,,,,,,			From 11 AM to 5 PM
5	Mr. Muzaffar Mukhtar Karlekar & Mrs Sabiya Muzaffar Karlekar	1	1 BHK Flat No. J-208, Second Floor as per Agreement (Upper Second Floor level i.e. Third Floor as per approved plan. Since both the floor levels are same) 'J' Wing Building "Sunrise Residency" Azad Nagar Area, Near Konkan Nagar, Off Mazgaon Road, S. No. 367, H. No. 1, 3, 4, 5, 6, 7, 8 and 10, Mouje Zadgaon, Grampanchayat Shirgaon, Tal. Dist. Ratnagiri, Built up area: 612 Sq ft, Owned by Mr Muzaffar Mukhtar Karlekar & Mrs Sabiya Muzaffar Karlekar (Borrower-Mortgagor)	Contractual Dues: Rs.16.17 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 28.01.2024	Symbolic	12.70	01.27	13.12.20; From 11 AM t 5 PM
6	Mrs. Amina	1	2 BHK Grampanchayat House No.	Contractual Dues:	Symbolic	22.15	02.22	13.12.20
	Mustafa Memon & Mr Mustafa Gaffar Memon		4126, Flat No. 102, Ground Floor (Stilt Upper), "Shanti Heights" E-Wing, - Oswal Nagar, Near Sanmitra Nagar, Phanshi Road, S. No. 215, Hissa No. 1 & 2, S. No. 218A, H. No. 5B and S. No. 219, H. No. 4, Mouje Zadgaon, Grampanchayat Shirgaon, Tal. Dist. Ratnagiri, Built up area: 929 Sq ft, Owned by Mrs Amina Mustafa Memon & Mr Mustafa Gaffar Memon (Borrower-Mortgagor)	Rs. 30.75 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 29.12.2023				From 11 AM t 5 PM
7	Mr. Kasam Ashraf Darve & Mr Irfan Ashraf Darve	1	1 BHK Flat No. E-10, Second Floor (Stilt Parking Upper) 'E' Wing, "AL-HAMD PARK", S. No. 50A1, Hissa No. 2B+3A/2, C.S.No.8360, Dongarmala Area ,Peth Killa Road, 80 Feet Highway, Near Mirkarwada, Mouje Rahatagar, Within Ratnagiri Municipal Limit, Tal & Dist-Ratnagiri, Built up area: 842 Sq ft, Owned by Mr Kasam Ashraf Darve & Mr Irfan Ashraf Darve (Borrower-Mortgagor)	Contractual Dues: Rs. 08.48 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 28.01.2024	Symbolic	18.55	01.86	13.12.20: From 11 AM t 5 PM
			A, PINGULI BRANCH, INDUSTRIAL ESTATE, icer: Mr Ramesh Chandra Gupta, Chief M					
8	Mrs. Rajeshwari Kapil Lodha	1	2 BHK Flat No S4, 2nd floor, Neon Sqaure Apartment, S. No. 11B1, Gondhalpur Pinguli Tal Kudal, Dist Sindhudurg, Built up Area of flat: 977 Sq ft, Owned By Mrs Rajeshwari Kapil Lodha (Borrower-Mortgagor)	Contractual Dues: Rs. 14.57 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 30.04.2019	Physical	21.70	02.17	13.12.20 From 11 AM t 5 PM
			BRANCH, AT POST NIWALI, OPP. ZILLA PAF er: Mr Mukund Shripad Khandekar, Chief				IST RATN	AGIRI
9	Mr. Narsappa Yallappa Bajantri	1	1 BHK Residential flat no S201, Stilt upper 2nd floor, Balaji Paradise, S No. 22, H No. 4/5/4, Plot No. 4, Near Ravindra nagar Bus Stop and Police station Karwanhiwadi, Tal & Dist Ratnagiri, 415639, Admeasuring 488 Sq ft., owned by Mr Narsappa Yallappa Bajantri (Borrower-Mortgagor)	Rs. 11.95 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 01.05.2021	Physical	09.55	00.96	13.12.20 From 11 AM t 5 PM
			CH, 101 ANUSYA APT, MUMBAI-GOA HIGH				INDHUD	URG
10	Ms. Bhagwati	uthorized Offi 1	icer: Mr Ramesh Chandra Gupta, Chief M 1 BHK flat No 104, 1st floor, G. P. House	Contractual Dues:	Physical	9 4996094 05.17	00.52	13.12.20
	Traders (Prop. Kishor Kantilal parmar)		No. 953, Om Ganesh Apartment, Gat No 88/5, Plot No. 5, Village Audumbarnagar, Grampanchayat Talere, Tal Kankavali, Dist Sindhudurg, Built up area 417 Sq Ft, owned by Mr Kishor Kantilal Parmar (Borrower-Morteagor)	Rs. 26.52 lakhs plus uncharged interest and other applicable charges from the date of NPA i.e. 04.06.2021				From 11 AM t 5 PM

(Borrower-Mortgagor) TERMS & CONDITIONS of E Auctions are as under

1.E-Auction is being held on "AS IS WHERE IS BASIS". "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS CONDITION" and will be conducted online

2. For downloading further details, process compliance, terms & Conditions please visit

a) https://bankofindia.co.in

b) Website address of E Auction service provider is- https://ebkray.in .Bidder may visit https://ebkray.in where guidelines for bidders are available with educationa videos. Bidders have to complete following formalities well in advance in order to participate in E Auction.

Step-1: Bidder Registration-Bidder to register on E Auction platform (link given above) using his mobile number and Email ID.

Step-2: KYC Verification-Bidder to upload requisite KYC Documents ONLY THROUGH DIGILOCKER. KYC documents shall be verified by the DIGILOCKER.

Step-3: Transfer of EMD amount to bidder Global EMD wallet: On-line/Off-line transfer of fund using NEFT/Transfer using challan generated on E Auction platform Step-4: Bidding Process & Auction Results: Interested bidders can bid online on E Auction platform after completing Step 1.2 & 3. Please note that Step 1 to 3 should be completed by the bidder well in advance, before E Auction date.

3. To the best of knowledge & information of the authorized officer, there is no encumbrance on the properties. However the intending bidders should make their own ndependent inquiries regarding the encumbrance, title of properties put for E-Auction and claims/rights/dues affecting the property prior to submitting their bid. The E Auction advertisement does not constitute and will not deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the

existing and future encumbrances whether known or unknown to bank. The Authorized Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for third party claims, rights/dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of On-line bid regarding properties put for sale. 4. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The bidder may inspect the property in consultation with the dealing official as per the details provide. Date of Inspection of Immovable Properties: 28.11.2024 from 11.00 AM to 4:00 PM with prior

appointment with above mentioned respective branches on the contact numbers given against respective branches.

5. Bids shall be submitted through online procedure only. (Subject to website availability) i. Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them

. The bid price to be submitted shall be above the Reserve Price & bidders shall improve their further offers in multiples of Rs.10, 000/- (Rs. Ten Thousand only)

8. The Earnest Monet Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and EMD of the unsuccessful bidders shall be refunded.
9. Physical possession of property will be handed over to successful bidder only after obtaining physical possession from District magistrate in case of property unde

10. The Earnest Monet Deposit (EMD) shall not bear any interest and further no interest and/or expenses, charges will be paid in the eventuality of litigation on the bid amount or any other amount paid by the bidder in this process. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price inclusive of EMD already paid, immediately upon same day or next working day as the case may be. The balance of the purchase price shall have to be paid within 15 days of acceptance / confirmation of sale onveyed to them failing which Bank is at liberty to forfeit the amount deposited by the successful bidder.

11. Participation and bidding in the auctions on the website shall be deemed that the bidder has accepted the T&C's pertaining to the auction and is aware of all the Taxes and Duties, and other extraneous factors and the principle of caveat emptor shall apply. It shall also imply that the bidder has carefully gone through the terms and conditions, including amendments, if any, prevailing at the time of auction. No objections or complaints will be entertained once the bid is placed. 12. Neither the Authorized Officer/Bank nor E Auction service provider will be held responsible for any Internet Network Problem/ Power failure any other technical lapse

etc. In order to ward off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back up etc. for successful participation in E Auction event. 13. Payment of sale consideration by the successful bidder to the bank will be subject to TDS under Section 194- 1A of Income Tax Act 1961 and TDS is to be made by

the successful bidder only at the time of deposit of remaining 75 % of the bid amount/full deposit of BID amount. The purchaser shall bear the applicable stamp duties registration charges and other incidental charges and also the statutory and non-statutory dues, taxes, assessments etc. 14. The Authorized Officer/bank has the absolute right & discretion to accept or reject any or all offers or adjourn/postpone/ cancel the E Auction or withdraw any property thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason therefor. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been

stated to the best of the information of the Authorized Officer, but the Authorized Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation 15. The sale certificate will be issued in the name of purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s).

16. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002. For

further details / enquiries, if any, of the terms and conditions of sale, can be obtained from the respective branches on the contact numbers given 17. Bid once maid shall not be withdrawn or cancelled. All bid made from the register user ID will be deemed to have been made by him/her only.

18. This notice is also applicable to borrower, co-borrower, guarantor and public in general.

SALE NOTICE TO BORROWERS/GUARANTORS

This Notice is also to be treated as Statuary sale notice to borrower and Guarantor (L/Rs) Under Rules 8(2) Security Interest (Enforcement), Rule 2002. Dear Sir/Madar

The undersigned being the Authorized Officer of Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the Rules framed there under. You have committed default in payment of the outstanding dues and interest with monthly rests, costs and charges etc in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence the bank has issued a Demand Notice to all of you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of 60 days. Therefore the Authorized Officer, in exercise of the powers conferred under Section 13(4), took physical possession of the secured assets, more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above before the date fixed for sale, failing which the immovable propertie will be sold and balance due, if any, will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession valuation and sale etc. shall be first deducted from the sale proceeds, which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are also at liberty to participate in the sale to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money o may bring suitable buyers.

Place: Ratnagir Date: 12.11.2024 AUTHORIZED OFFICER, BANK OF INDIA NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

महाविकास आघाडीला धक्का; १५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

चकठाणा या दोन गावांमधील एकूण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित होते.

मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील १५० कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती

PUBLIC NOTICE

Late Mrs. Shashi Kulwant Rai Pawa

Wife of Mr. Kulwant Raj Pawa was

joint member along with Mr. Kulwant

Rai Pawa against their Shop No. 27

HEERA PANNA PREMISES CO-

OPERATIVE SOCIETY LTD, having

addressed at CTS NO.1, Survey

No.41, Village Oshwira, Jogeshwa

(West), Mumbai 400 102, Late Mrs

Shashi Kulwant Raj Pawa died on

15th March 2024. Mrs. Shagur

Bhaskar daughter of Late Mrs

Shashi Kulwant Raj Pawa have applied to transfer the share, rights and title of Late Mrs. Shashi Kulwant

Raj Pawa in her name as legal heir of

The society hereby invites claims or

objections from the heir or heirs o

other claimant or claimants, objector

or objectors to the transfer of the

said shares and interest of the

deceased member in the capital

period of 15 days from the

publication of this notice, with copies

of such documents and other proofs

in support of his claims / objections

for transfer of shares and interest of the deceased member in the capital /

If no claims / objections are received

within the period prescribed above the society shall be free to deal with

the shares and interest of the deceased member in the capital

property of the society in such manner as are provided under the

bye-laws of the society. The claims objections, if any, received by the

society for transfer of shares and

interest of the deceased member in

the capital / property of the society

shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the

society. A copy of the registered bye-

laws of the society is available for

with the Secretary of the society with

prior appointment from the date of publication of the notice till the date

For OM HEERA PANNA

PREMISES CO-OPERATIVE

Secretary

of expiry of its period.

Place: Mumbai Date: 11.11.2024

inspection by the claimants objectors, in the office of the society

property of the society.

property of the society within

Ground Floor situated at OM

करपूर्व काल

अपवादात्म

करपश्चात क

करपश्चात व

सर्वसमावेशव

राखीव मूल्य

. उत्पन्न प्रतिशे

व पश्चात) (

ग्रेटेक्स इंडस्टीज लिमिटेड

VGR/IT≣X नोंदणीकृत कार्यालय : ग्रेटेक्स हाऊस,ए ७३, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, कोपरखैराणे, नवी मुंबई, महा. – ४०० ७०३. वेबसाइट : www.gratex.in / / ई-मेल : esales@gratex.in दुर. क्र. : ०२२-६२९९२३८० सीआयएन : L21093MH1984PLC032248

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या

अलखापराक्षित स्थाया वित्ताय निष्केषाचा अहवाल								
					(रु. लाखांत)			
तपशील	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)			
न एकूण उत्पन्न (निव्वळ) रिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,	१०३.६०	२०४.१४	१००.५४	२०१.०३	३९९.३७			
ह व/वा अतिविशेष बाबीपूर्व) ।।वधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	०.६४	२.०१	१.३७	४.९६	१२.३४			
क व/वा अतिविशेष बाबीपश्चात) कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा)	०.६४	२.०१	१.३७	४.९६	१२.३४			
क व /वा अतिविशेष बाबीपश्चात) कालावधीकरिता एकुण	0.8.0	१.५१	१.०३	₹.७१	9.80			
क उत्पन्न	0.86	१.५१	१.०३	३.७१	৬.४८			
डवल ं (गत वर्षीच्या ताळेबंदामध्ये	303.806	303.80	303.80	303.80	303.80			
नारे पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) रोअर (अपवादात्मक बाबी पूर्व (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/–)	४६.९४	४६.९४	४६.९४	३७.५४	४६.९४			

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ११.११.२०२४ रोजी आयो सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकहे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपा सारांश आहे. दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच ndia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.gratex.in वरही उपलब्ध आहे

श्री. किरण शम व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००११७१८८

अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे १५० जणांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या पक्षप्रवेश घेतला. शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून

१५० जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मौजा वेळवा आणि चकठाणा येथील वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा

महाविकास आघाडीसाठी अडचणी युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा

निर्माण झाल्या आहेत. वेळवा आणि (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी

एएए टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सी आवएनः एल७२१००एमएच२०००पीएलसी१२८९४९ नोंद. कार्या.: २७८-२८०, एफ विंग, सोलारिस १, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट क्र.६ समोर, पवई, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००७२. दूर.:+९१-२२-२८५७३८१५/१६, फॅक्स:+९१-२२-४०१५२५०१, चेबसाईट:www.aaatechnologies.co.in, ई-मेल:info@aaatechnologies.co.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रुपये लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

अ.		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
क्र.	तपशील	तिमाही	सहामाही	तिमाही	वर्ष
		३०.०९.२४	३०.०९.२४	३०.०९.२३	39.03.78
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४७२.४९	८६४.३९	५७२.९५	२४६८.४५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	१५३.६५	२६१.८७	१३७.0३	४२९.५४
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/विशेष साधारण बाबनंतर)	१५३.६५	२६१.८७	१३७.0३	४२९.५४
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
	आणि/विशेष साधारण बाबनंतर)	११४.९९	१९५.९२	१०२.५४	३२१.२०
ч.	कालावधीकरित एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	११४.९९	१९५.९२	१०२.५४	३२१.२०
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१२८२.६८	१२८२.६८	१२८२.६८	१२८२.६८
IJ.	मागील लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव				
	वगळून राखीव				१५१२.९३
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	0.90	१.५३	03.0	२.५०
l	१) मूळ				
l	२) सौमिकृत				
_					

•• मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज: रिकायर्गेट्स) रेखलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे मादर करण्यात आलेली ३० सप्टेंब २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.aaatechnologies.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑं इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

अंजय अगरवात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४१५४७७

कामदगिरी फॅशन लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४ नोंदणीकृत कार्यालयः २०२/२रा मजला, राजन हाऊस, अप्पा साहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.:०२२-६६६६२९०४, **ई-मेल**: cs@kflindia.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(*************************************	
	संपलेली तिमाही			संपलेल्या चालु कालावधी– करिता वर्ष ते तारीख आकडे		संपलेले वर्ष	
तपशिल	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३१.०३.२४	
	अलेखापरिक्षित			अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	8803.24	४६३१.४९	4809.09	९०३४.७३	90420.83	२१७६०.०३	
इतर उत्पन्न	६०.९०	98.६५	4.33	७५.५५	9.38	499.00	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष साधारण बाबपूर्व)	२९.४०	२१.८२	(940.00)	49.29	(३९२.८८)	(१७७.१२)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा							
विशेष साधारण बाबनंतर)	२४.९७	१५.०६	(११९.४६)	४०.०२	(२७०.४४)	(१४०.९०)	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)							
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२५.६६	94.08	(११२.२५)	89.3८	(२५८.३१)	(983.89)	
समभाग भांडवल	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	५८६.९४	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)							
अ) मूळ	0.83	0.2६	(२.०४)	0.६८	(४.६१)	(२.४०)	
ब) सौमिकृत	0.83	0.2६	(२.०४)	0.६८	(8.६१)	(2.80)	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सीआयआर/सीएफडी/एफएससी/२०१६ दि ०५ जुलै, २०१६ अन्वये स्टॉक एक्सकेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.kflindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्व कामदगिरी फॅशन लिमिटेडकरित

प्रदीप कुमार गोयक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर-४३१ ००२ Maharashtra State Board of Waqfs, Chh Maintrashira chite Board of Walls, chimatraphii Sambhajanagar-431002

Api (प्रकेट क्रिकेट क्र दिनांक:- 🗠 8 NOV 2024

नमूना अ यू (नियम ३७(१) पहा) (जाहीर नोटीस)

प्रकरण : वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ अन्वर्य वक्फ संस्थेच्या योग्य प्रशासनाकरीता योजना मंजूर करण्या अनुषंगाने नोटीस वक्फ संस्था : Sunni Muslim Kabrastan, Kalyan,

Tq. Kalyan,. Dist. Thane ज्याअर्थी, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३२ अन्वये राज्य वक्फ मंडळाला राज्यातील वक्फ संस्थेचे प्रशासन करण्याकरीता वक्फ संस्थेची योजना वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ अन्वये मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

ज्याअर्थी, वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ३६/४३ अन्वये Sunni Muslim Kabrastan, Kalyan Tq. Kalyan, Dist.Thane ही संस्था नोंदणीकृत असून या संस्थेचा नोंदणी क्रं. MSBW/THN/429/2023 असा आहे, आणि

ज्याअर्थी Mr. Affan Mateen Dolare & Ors, Add. At 3/27, Dolare House, Dolare Wada, Next to Chaudhary Masjid, Chaudhary Mohalla, Dudh Naka, Tq. Kalyan, Dist. Thane 421302 यांनी दिनांक ३०/१०/२०२४ रोजीच्या अर्जान्वये सदर संस्थेच्या हितासाठी व या वक्फ संस्थेच्या सूयोग्य व्यवस्थापनकरीता वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ६९ नुसार महाराष्ट्र राज्य

वक्फ मंडळाकडे योजना सादर केली आहे. त्याअर्थी, महाराष्ट्र राज्य वक्फ अधिनियम २०२२ मधील नियम क्रं.३७(१) अन्वये सदर वक्फ संस्थेच्या व्यवस्थानासाठी योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव विचारात घेताना या वक्फ संस्थेच्या योजनेविषयी गैरअर्जदार यांच्या काही तक्रारी, आक्षेप असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १५ दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्यकडे आपले म्हणणे दाखल करावे, असे सुचित करण्यात येत आहे.

सही/-(मुशीर अहमद शेख) उप मख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर

OFFICE OF SPECIAL RECOVERY AND SALES OFFICER

lot No. 168, Road No. 2, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai-40010 ©: 28753582 (attached to Mangal Co-operative Bank Ltd.) FORM NO.'Z'

(See Sub-Rule 11(d-1) of Rule 107

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY Whereas, the undersigned being the Recovery Officer of Mangal Co-Op. Bank Ltd., Goregaon, Under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice on 04.06.2024 for Recovery Certificate No.101/119/2023 and followed by Notice of Physical Possession 10.05.2023 calling upon the Judgement Debtors i.e. Borrowers & Guarantors Mr.Sunil Brijpal Yadav along with other judgement Debtors has to repay the amount n the said demand notice dated 04.06.2024 being Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with further interest as per the order till realization with date of receipt of the said notice and the judgement Debtors having failed to repay the account, the undersigned has issued a notice for attachment and attached the property

The judgement debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the judgement Debtors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under rule 107(11(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 on this 10.05.2023. The Judgement Debtors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Mangal Co- Op.Bank Ltd., Goregaon, Mumbai for an amount of Rs.10,92,037.00 (Rupees Ten Lac Ninety Two Thousand thirty seven only) as on 30.09.2024 with further interest as per the recovery certificate hereon (Including GST)

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of Flat No.R/12/503, Shree Dwarikadham CHS Ltd., Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400 104.

Special Recovery & Sales Officer Maharashtra Co-op. Societies Act, 1960 Read with Rule 107 of the Maharashtra Co-op. Societies Rule 1961 C.C. The Chairman/ Secretary, Shri.Dwarikadham CHS, Ram Mandir Road, Goregaon (W), Mumbai-400104

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सुचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियत ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत प्तदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरित कर्जदारे **(कर्जदार व सह–कर्जदार व जामिनदार)** यांना मागणी सूचना वितरीत केली होती. सदर कर्जदार. सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सचनेत नमूद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह–कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

,	
(8)	वास्तविक ताबा - दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२४
मागणी सूचना दिनांक	१२.0६.२0२३
कर्जदार आणि	१. श्री. विरल जगदीश पेठानी
सह-कर्जदाराचे नाव	२. श्रीमती भावना जगदीश पेठानी
	३. मे. व्ही जे पेठानी ॲण्ड कं.चे मालक श्री. विरल
	जगदीश पेठानी यांचे मार्फत
कर्ज खाते क्र.	डीआरएमएचएएनई००४२५१८१
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक १२.०६.२०२३ रोजी पेमेंट/वसुली होईपर्यंत पुढील
	व्याजासह देय रक्कम रु.१२,२६,७६४.९६/ – (रुपये बारा लाख
	सव्वीस हजार सातशे चौसष्ट आणि पैसे शहाण्णव फक्त)
स्थावर मालमत्तेचे वर्णन	फ्लॅट क्र.३०४, बिल्टअप क्षेत्रफळ ४१० चौ.फु. (३८.१०
	चौ.मी.), ३रा मजला, बालाजी कृपा म्हणून ज्ञात इमारत, मिळकत
	क्र.१११, ९९९, क्षेत्रफळ ३५० चौ.मी., गाव सोनारपाडा, डोंबिवली
	(पुर्व), ता. कल्याण, जि. ठाणे-४२१२०१, सोनारपाडा
	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत व नोंदणी जिल्हा ठाणे व उप-जिल्हा
	कल्याण यांच्या मर्यादेत, ठाणे व उप-नोंदणी जिल्हा कल्याण
	इमारत तळमजला+३ वरील मजले लिफ्ट/लिफ्ट शिवाय येथील
	जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).

सही / -पाधिकत अधिकारी दिनांक: १२.११.२०२४ डीसीबी बँक लिमिटेड ठिकाण: कल्याण सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी

भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल. जाहिरनामा

सर्व लोकांना जाहिरपणे सूचीत करण्यांत येते की, खाली नमूद केलेल्या जिमनीचे जिमनमालक श्री. गणेश लाखाजी चुडासामा यांचे विकासक मेसर्स गायत्री एंटरप्रायजेस तर्फे भागीदार गायत्री अर्जुन फुलसुंगे, कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे यांनी दि. ३०/०६/२०२२ रोजी महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२(क) अन्वये रहिवास व वाणिज्य प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी मिळणेबाबत अर्ज सादर केलेला आहे. सदर मालमत्तेत कोणाचा हक्क वा आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवासांचे आत आपले हक्काचे संदर्भात पुराव्यासह लेखी या कार्यालयांस कळवावे. मुदतीत प्राप्त न झालेल्या आक्षेपावर विचार करण्यांत येणार नाही, याची नोंद घ्यावी.

जिमतीचा तपशील

तालुका गांवाचे नांव गट नं. / सर्व्हे नं. क्षेत्र (चौ. मी.) कब्जेदाराचे नांव								
१	२	3	8	4				
शहापूर	आटगांव	३१/ब/४५/४८	५५०.००	गणेश लाखाजी चुडासामा				

क्र. महसूल/कक्ष-१/टे-११/बां.प./एसआर-६७/२०२२

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे दि. ३०/०६/२०२२

सही/-(राजेंद्र चव्हाण) तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे

र्डव्हान्स इलेक्टिक लिमिटेड सीआयएन: एल७४९९९एमएच१९५१पीएलसी००८७१५ ४३० ऑर्चर्ड मॉल, तिसरा मजला, रॉयल पाम्स इस्टेट, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४००६५

टपाल मतदान सूचना

सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (संचयितपणे कायदा), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) अन्वये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सचिवीय मानक - २ँ आणि इंतर लागू कायदे आणि नियम, जर असतील तर, काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये पुन्हा अंमलबजावणी करण्यासह, ईव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड (कंपनी) दि.११ डिसेंबर २०२४ रोजी टपाल मतदान सूचना (पोस्टल बॅलट नोटिस) मध्ये नमूद केल्यानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे (ई-वोटिंग/रिमोट ई-वोटिंग) ठराव पारित करून सभासदांकडून संमती मागत आहे.

कायद्यातील संबंधित तरतुर्दीच्या संदर्भात आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर गोष्टींबरोबरच, ई-वॉटिंगद्वारे टपाल मतदान आयोजित करण्यासाठी सामान्य परिपत्रक क्र. ९४/ २०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता इतर संबंधित परिपत्रके. यासह सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३. (एमसीए परिपत्रके) रिमोर ई-व्होरिंगच्या सचनांसह रपाल मतदान सचना पाठविण्याची प्रक्रिया त्या सर्वे सदस्यांना ईमेलदारे पाठविली जाते, ज्यांचा इेमेल पत्ता कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज / डिपॉझिटरी सहभागीदार किंवा मे बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत आहे, कंपनीचे नोंदणी आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('आरटीए') आणि ज्यांची नावे शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ (कट-ऑफ तारीख) रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये दिसतात, पाठविण्याची प्रक्रिया सोमवार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाली आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून. टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सचनेची वास्तविक प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय लिफाफा या टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठविला जाणार नाही आणि भागधारकांनी फक्त ई-मतदान प्रणालीद्वारे त्यांच्या संमती आणि असहमति संप्रेषित

सर्व सभासदांना येथे कळविण्यात येते की:

- १. ई-वोटिंग कालावधी वास्तविक स्वरूपात किंवा डीमॅट स्वरूपात भागधारणा असलेल्या सर्व भागधारकांसाठी गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी (सकाळी ९:०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी आरटीए द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केली जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सदर वेळ आणि तारखेपलीकडे परवानगी दिली जाणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरित कंपनीने मे.एमएसडीएस ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणू-नियुक्ती केली आहे. श्रीमती मेघना शाह (एम.क्र.एफ९४२५), भागीदार आणि त्या अपयशी टरल्यास सहयोगी भागीदार श्री. सेकर अनंतनारायण (एम.क्र.ए८६४९), एमएसडीएस ॲण्ड असोसिएट्सरे प्रतिनिधित्व करतील.
- टपाल मतदान ई-वोटिंगचा निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात २ कामकाजाच्या दिवसांत अध्यक्ष किंवा त्यांच्या वतीने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे घोषित केला जाईल या तपासणीसांच्या अहवालासह निकाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच http:// evanselectric.co.in/ आणि आरटीएच्या https://ivote.bigshareonline.com या वेबसाइटवर ठेवला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजला कळवला जाईल जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.

तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत केलेला नसल्यास, तुम्ही कृपन खालील सूचनांचे पालन करू शकता:

१. डीमॅट भागधारक - कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) सोबत अपडेट करा, अधिक तपशीलांसाठी, कृपया टपाल मतदानाची सूचना

ही सूचना कंपनीच्या वेबसाइट http://evanselectric.co.in/ वर देखील उपलब्ध आहे. ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास किंवा ई-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित तक्रारी असल्यास ivote@bigshareonline.com वर संपर्क साधू शकता किंवा आम्हाला कॉल करा: १८०० २२ ५४ २२.

दिनांक : १२ नोव्हेंबर २०२४

एमडी, नेल्सन फर्नांडिस

ईव्हान्स इलेक्ट्रिक लि.करिता

PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e. M/s. Sukhras Machines Private Limited stating that Flat No. 403, B – Wing, 4th Floor, Badrinath Tower Co operative Housing Society Limited, Sanjiv Enclave Lane, Seven Bungalows, Andheri – West, Mumbai - 400061, area adm. 1205 sq. ft. (carpet area) upon the land bearing Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 1179, Survey No. 36, Hissa No. 1, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 2, CTS No. 1186, Survey No. 36, Hissa No. 3, CTS No. 3186, Survey No. 36, Hissa No. 30, S 4 & 5, CTS No. 1178 at Village - Versova, Taluka - Andheri, District – Mumbai Suburban belongs to M/s. Sukhras Machines Private Limited on ownership basis vide (1) Sale Deed dated 15/03/2007 (Registration No. BDR-4/1956/2007) betwee Smt. Ram Rati Singh and Shri Rattan Singh as Transferor / Vendor and M/s. Sukhras Machines Private Limited as Purchaser / Transferee, (2) Agreement for Sale dated 28/05/2005 (Registration No. BDR-2/5163/2005 dated 31/05/2005) between M/s. Kopotra Builders as Promoter and Smt. Ram Rati Singh and Sh Rattan Singh as Purchasers. My client also hold Share Certificate No. 004 dated 15/07/2008 issued by **Badrinath Tower Co-operative Housing Society Limited** n respect of flat hereof.

My clients state that they are making this publication because they lost the origina Agreement for Sale dated 28/05/2005 and said my client has also filed Complain of loss vide Lost Report No.: 135803-2024 at Charkop Police Station for Origina Agreement for Sale dated 28/05/2005 and in spite of due efforts, said Original Agreement for Sale dated 28/05/2005 is not found. My client state that there is no tigation and they are enjoying peaceful possession of the flat herein and they are sole and exclusive owner in respect of the flat hereof. Therefore, any person(s found the original Agreement for Sale dated 28/05/2005 and having any claim right, title, interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of **7 days** from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained and original Agreement for Sale dated 28/05/2005 shall be eated as permanently lost.

> Adv. Ronak Kothari F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mal

Place: Mumbai

Goregaon (E), Mumbai - 400063 Mobile: + (91) 7021588381

प्रपत्र क - १ (उमेदवाराने वृत्तपत्रे, दूरदर्शन यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)

फौजदारी प्रकरणांबावतचे घोषणापत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०११ ची रिट विनंती याचिका (दिवाणी) क्रमांक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन आणि इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर) या प्रकरणी दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसा दिवाराचे नाव व पत्ता:- **सागर रमेश गवई,**

रूम नं. १३३/५, चाळ नं. ३, वर्षा वास हाऊसिंग सोसायटी , वर्षा नगर पार्क साईट विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००७९

राजकीय पक्षाचे नाव : वंचित बहजन आघाडी निवडणुकीचे नाव : **महाराष्ट्र विधान सभा - सार्वत्रिक निवडणूक - २०२४**

मतदारसंघाचे नाव : **१६९ - घाटकोपर (पश्चिम) विधान मतदार संघ** नाज्यस्त्रज्ञान नाथ - रहत - बाटकानर (भावम) ावयान भतदार संव मी, **सागर रमेश गवर्ड** (उमेदवाराचे नाव) वर नमूद केलेल्या निवडणूकीचा उमेदवार असून, माझ्या फौजदारी पूर्व चरित्रबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे.

(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे प्रकरणाची सद्यस्थिती संबंधित अधिनियमांचे प्रकरण क्रमांक व दिनांक न्यायालयाचे नांव कलम (अधिनियमांची कलमें) आणि अपराधा अपराधोंचे थोडक्यात वर्णन) ३१ वे अतिरिक्त पो.स्टे. पार्कसाईट विक्रोळी ४०००८३ १४३, १४७, १४९, ५०४, ४५१, ४२७, ३४१, एफ आय आर ०३/२०१८ १३८४/पी डबल्यू /२०१८ 33६. भा. द वि भिमाकोरेगांव जातीय घटनेच्या पाश्वभूमीवर जन विक्रोळी आंदोलनात दंगल घडउन आनने. चकींच्या जादोलनात देनल वडउन जानन, चुकाच्या पद्यतीने रोखने मालमत्तेची गैरसोय करणे चिथावनीखोर शब्दांनी हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३३६, ४२७, ५०४, २९४ भा. द वि आर/डबल्यू ३७ (३) ३१ वे अतिरिक्त पो. स्टे. पार्कसाईट विक्रोळी ४०००८३ मुख्य दंडाधिकारी विक्रोळी एफ आय आर ०५/२०१८ १३२८/पी डबल्यू /२०१८ महाराष्ट्रातील १३५ पोलीस कायद भिमाकोरेगांवच्या पार्श्वभूमीवर जातीवादी

				चुकीच्या पद्यतीने गैरसोय करणे, रि	लनात दगल घडउन आनन आवरा घालणे,मालमत्तेची वेशेषत: पोलीस आयुक्तांच्या न केल्याचे प्रकरण म्हणून भाहै.			
(ৰ)	(ब) फौजदारी अपराधांसाठी दोषसिध्द ठरविलेल्या प्रकरणांचा तपशील जास्तीत जास्त ठोठावलेली शिक्षा							
अ. क्रं.	न्यायालय आदेशाचा (आ		अपराधाचे (अपराधांचे) वर्णन व ठोठावलेली शिक्षा		(मुळ अर्थात काहीही नमूद नाही)			
	लागू	नाही	लागू नाही		लागू नाही			
	लागू	्नाही	लागू नाही		लागू नाही			
					सागर रमेश गवई वंचित बहुजन आघाडी			

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, **asrec** (India) Limited

तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३

१६९ - घाटकोपर (पश्चिम) विधान मतदार संघ

ई-लिलावाकरिता जाहिर सूचना - स्थावर मालमत्तेची विक्री (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अन्वये)

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड हे प्रतिभृत धनको आहे आणि त्यांचे **मालक/कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता** श्री. (१) चैनपुरिय **अक्टरन (इंडिया) रि**पाटकट हमानून प्रमान जात आजा जात मान्य मार्रिक केवार प्रभावनार प्रात्मका आपने का जात है। () अनुस्त मेरीलंड जानींश व बैनपुरिया सुर्रीत जातींश, (२) में. जे पी एस्ट्रपायझेस मालक शैनंड, जातींश बैनपुरिया, (३) में. जे पी टेलिकॉम २ मालक सुर्रीदा जातींश बैनपुरिया (संयुक्त कर्जदार) यांचे मुळ सावको अर्थात **चेंबूर, नागरिक सहकारी बैंक** यांच्यासह **ॲझरेक पीएस-०८/२०२१-२२ ट्रस्ट** चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**द्वारे निष्पादित दिनांक ३०.०३.२०२२ रोजीच्या करारनामानुसार प्रतिभृत धनको आहेत.

प्राधिकृत अधिकारी, **चेंब्र नागरिक सहकारी बँक** यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम ९३(२) अन्वये ९०.०१.२०१८ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोक्त कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना १०.०१.२०१८ रोजी देय रक्कम **र.१,२४,५१,४७३.७८/-**(रुपये एक कोटी चोवीस लाख एकावन्न हजार चारशे त्र्याहत्तर आणि पैसे अञ्चयाहत्तर फक्त) तसेच दिनांक ११.०१.२०१८ पासून त्यावरील व्याज जे **चेंबूर नागरिक सहकारी बैंक** यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाबावत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास कळविण्यात आले होते.

जर कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी ६० दिवसांच्या कालावधीत सदर देय रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटीज (इंटरेस्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८/९ सहवाचिता कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २ च्या कलम १४ सहवाचिता कलम १३(४) अन्वये खालील अनुसूचित सविस्तरपणे नमुद प्रतिभृत मालमत्तेचा **वास्तविक**

ो जनतेला आणि कर्जदार आणि जामीनदारांन तिकस्ट्रबंग ऑफ फिनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एमफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ स्वर्च सदर स्वाचना प्राप इन्हाल्यानंतर रक्कम जमा करण्यास कलम १३(२) अन्वये वितरीत उपरोक्त माणणी सूचनेनुसार देव रकमेच्या वसुलीकरिता खाली नमुद केलेल्या प्रतिभुती मालमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे आणि म्हणून प्रतिभुती मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाई-लिलावामार्फत निविदा/बोली मागविण्यात येत आहेत. विक्री सक्तपणे **जसे आहे जेथे, जसे आहे जे आहे व परिणामाशिवा**र या आधारावर केली जाईल.

प्रतिभत मालमत्तेचे तपशील मुल्य (रु. (₹. कोटीत) लाखात) (रु. लाखात) विक्रीचे ठिकाण पेन्ट हाऊस क. २. प्लॉट क. ३५. xथा मजला. २७.११.२०२४ रोजी शिव पार्वती कोहौसो. सेक्टर - १७. कोपरखैरणे जिल्हा ठाणे क्षेत्रफळ ९५६.५८ चौ.फु. (बिल्ट अप) bankeauctions.con ७९७.१५ चौ.फु., (कारपेट)

विक्रीच्या नियम व अटी ा अन्य । नाम प्रचार । १. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि, माहितीनुसार, मालमनेबर कोणतेही भार नाहीत, इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी बोजा, मालमनेचे टायटल आणि मालमनेबर परिणाम करणारे दावे /हक्क/देय याविषयी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. सार्वजनिक लिलावाची जाहिरात **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विक्री **ॲडारेक**ला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व वद्यमान भारांसह केली जात आहे. अधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकार/दृश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही

www.bankeauctions.com (मे. सी? इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वेबपोर्टल) मार्फत ऑनलाईन विद्युत बोली अंतर्गत ई-लिलाव केला जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज समाविष्ट ऑनलाईन ई-लिलाव बोली नमुना, घोषणापत्र, सर्वसाधारण नियम व अटी हे www.asrecindia.co.in व https://www.bankeauctions.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इच्छुक बोलिदारांकडे वैध ई-मेल असावे. मे. सी९ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संपर्क - **बी**. भाविक पंड्या. मोबा::+९१-८८६६६८२९३७. हेल्पलाईन क्र.:+९१-१२४-४३०२०२०/२१/२२. +९१-७२९१९८११२४/ १२५/११२६, ई-मेल: gujarat@c1india.com, support@bankeauctions.com.

. **ॲझरेक**द्वारा मान्य सेवापुरवठादार **मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांचे मार्फत वेबसाईट https://

३. सुचिबद्ध बोलिदारांची नौंदणी सेवा पुरवठादाराद्वारे केली जाईल आणि ई-मेलने बोलिदारांना युजर आयडी व पासवर्ड दिल जाईल. बोलिदारांना विनाशुल्क ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. ॲझरेक किंवा सेवा पुरवठादार हे नेटवर्क अडचणीमुळे बोलिदारांना होणाऱ्या कोणत्याही समस्येकरिता जबाबदार असणार नाहीत. अशावेळी बोलिदारांना सल्ला आहे की त्यांनी पर्यायी पॉवर बॅकअप सारख्या व्यवस्था करून ठेवाव्यात. ४. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या उत्तम ज्ञान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळणे इत्यादीसाठी अधिकृत अधिकारी जवाबदार राहणार नाही, इच्छुक बोलीदारानी त्यांच्या बोली सादर

. करण्यापर्वी स्वतःहन अधिभार, मालमत्तेचा अधिकार बाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात ॲडारेकचे कोणतेही प्रस्तुतिकरण किंवा वचनबद्धता सिद्ध करीत नाही. मालमत्तेची ॲझरेकला ज्ञात सर्व विद्यमान अधिभारासह विक्री केली जाईल. अन्य इतर ततीय पक्षकार दावा / अधिकार याकरिता प्राधिकत अधिकारी /प्रतिभत धनको जबाबदार नाहीत. . मालमत्ता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही आणि विक्री ॲझरेक इंडिया लिमिटेड, प्रतिभूत कर्जदाराच्या

पुष्टीकरणाच्या अधीन आहे. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली **अँझरेक (इंडिया) लिमिटेड**, इमारत क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉपेरिट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३ च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे सादर केल्या जातील किंव navinanchan@asrecindia.co.in, sharadjoshi@asrec.co.in या ईमेलद्वारे सबमिट करा. **बोली** प्र**पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २६.११.२०२४ रोजी दु.४.००वा. पर्यंत आहे.** टरावीक तारखेनंतर प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इस्टे कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाही. इस्टेशिवाय बोली सरसकट नाकारली जाईल. . इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी खाते क्रमांक: ००९०२०११०००१५५१ मध्ये एन्ईएफटी/आरटीजीएस द्वारे इरठे रक्कम जा

करणे आवश्यक आहे, बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अधेरी शाखा, आयएफएससी कोड: **बौकेआयडी०००००९०** लाभार्थीचे नाव: **ॲझरेक-पीएस-०८/२०२१-२२** ट्रस्ट किंवा मुंबई येथे देय राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेमधुन काढलेले **ॲझरेक-**पीएस-०८/२०२१-२२ ट्रस्टच्या नावे देय धनाकर्ष स्वरुपात जमा करावे.

 यशस्वी बोलीदाराची बयाणा रक्कम ठेव (इरठे) विक्रीच्या मोबदल्यात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची इरठे त्याच प्रकारे परत केली जाईल. इरठे कोणतेही व्योज सहन करणार नाही. जलद आणि योग्य परतावा सुलभ करण्यासाठी बोलीदारांन त्यांच्या बँक खात्याचे तपशील देण्याची विनंती केली जाते.

. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्विकृतीवर त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्वरीत विक्री मुल्याच्या **२५%** रक्क (इरठे तजवीजीनंतर) विक्री संचालीत करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा इरठे जप्त केली जाईल आणि

मालमत्तेची पुन्हा विक्री केली जाईल. . विक्री किमतीची उर्वरित रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या १५व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रतिभूत धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लिखित स्वरूपात सहमती दर्शविल्या जाणाऱ्या वाढीव कालावधीपर्यंत अदा केली जाईल. विहित

ालावधीत रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास यापुर्वी जमा केलेले रक्कम जप्त केली जाईल आणि मालमत्तेची पुर्निविक्री केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारास मालमत्तेवर आणि जमा केलेल्या रकमेवर दावा सांगता येणार नाही आणि मालमत्तेची विक्री केली ...र... १०. विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ नुसार विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल.

११. इच्छुक बोलीदार **२०.११.२०२४ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान** (पूर्व भेटीसह) उपरोक्त मालमतेची तपासणी करू शकतात. संपर्क तपशील: **श्री. नवीनचंद्र आंचन**, सेल क्र.:९८२०२५०१४५, द्र.क्र.०२२-६१३८७०२७ श्री.दिपेश वाडिया, सेल क्र.९८२९५०९५०८, दूर.क्र.०२२-६१३८७०३०, श्री.जगदिश शाह, सेल क्र.९८१९९३१४८७, दूर.क्र.०२२-६१३८७०४२ ार कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो.

१२. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि र्किवा कोणत्याही अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे.

१३. यशस्वी बोलीदार नोंदणीसाठी देय असलेले शुल्क/शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च, सरकारला देय असलेले सर्व वैद्यानिक देय, कर आणि दर, कायद्यानुसार लागू असलेल्या मालमत्तेशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही आउटगोइंग सहन करतील. १४. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल

प्राधिकृत अधिकारी व एवहीपी

अझरेक (इंडिया) लिमिटेड

५. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रुल २००२ च्या नियम ८(६) अन्वये सरफायसी कायदा आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्सेमेंट) रुल अन्वये प्रतिभुत मालमत्तेच्या विक्रीकारता कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना ३० दिवसांची सूचना आहे, जर . त्यांनी वर नमुद केलेल्या तारखेला त्यांची थकबाकी रक्कम जमा केली नाही.